

# SEMESTER VI Regular Exam -TYBMM (Advertising) - FM (1) 2020

\* सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक .

\* प्रत्येक प्रश्नाला २ गुण आहेत.

\* एकूण प्रश्न - २५

\* एकूण गुण - ५०

\* वेळ - १ तास

\* Required

1. Email \*

---

2. Student Seat No. \*

---

3. Student Full Name ( surname first name middle name ) \*

---

4. 1. वित्तीय व्यवस्थापनाचे \_\_\_\_\_ हे अंतिम ध्येय आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Wealth Maximisation
- ☐ Profit Maximisation
- ☐ Survival
- ☐ Increasing Market Share

5. 2. डीविडेंड हे \_\_\_ चे वितरण आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Profit Before Tax
- ☐ Profit After Tax
- ☐ Income of the Company
- ☐ Return on Debentures

6. 3. मुदत कर्ज देण्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचे गुणोत्तर म्हणजे \_\_\_ \*

2 points

Mark only one oval.

- ☐ EPS
- ☐ P/E
- ☐ Current Ratio
- ☐ DSCR

7. 4. डिबेंचर हि \_\_\_\_\_ सुरक्षा आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Ownership
- ☐ Government
- ☐ Creditorship
- ☐ Public

8. 5. मिळवलेले उत्पन्न \_\_\_ चे आहे \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Preference Shareholders
- ☐ Equity Shareholders
- ☐ Lenders
- ☐ Borrowers

9. 6. डिबेंचर हा \_ इन्स्ट्रुमेंटचा एक प्रकार आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Debit
- ☐ Debt
- ☐ Ownership
- ☐ Asset

10. 7. एप्रिल महिन्यासाठी खालील माहितीचा विचार करा:  
अंतिम साठा: 80 युनिट्स  
सुरूवातीचा साठा: 130 युनिट्स  
उत्पादन: 280 युनिट्स  
डेटाच्या आधारे, एप्रिलमध्ये किती विक्री झाली असेल ? \*

2 points

Mark only one oval.

- ☐ 130 units
- ☐ 330 units
- ☐ 50 units
- ☐ 410 units

11. 8. खालीलपैकी कोणती करंट लियाबीलीटी आहे? \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Bank Balance
- ☐ Bank Overdraft
- ☐ Cash Balance
- ☐ Unsecured Loans

12. 9. \_\_\_ हे स्वतः च टॅली होते. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Manufacturing A/c
- ☐ Trading A/c
- ☐ Profit and Loss A/c
- ☐ Balance Sheet

13. 10. करंट रेशिओ 2 : 5 असेल आणि सध्याचे दायित्व 30,000 रुपये असेल . तर नेट वर्किंग कॅपिटल \_\_\_ \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Rs.18,000
- ☐ Rs.45,000
- ☐ Rs.(-) 45,000
- ☐ Rs.(-)18000

14. 11. प्रॉपरायटरी रेशिओ \_\_\_ असे मोजतात. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Total assets/Total outside liability
- ☐ Total outside liability/Total tangible assets
- ☐ Fixed assets/Long term source of fund
- ☐ Proprietors' Funds/Total assets

15. 12. ओवरहेड म्हणजे \_\_\_\_\_ \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Direct Cost
- ☐ Indirect Cost
- ☐ Fixed Cost
- ☐ Variable Cost

16. 13. परमनेंट वर्किंग कैपिटल हे \_\_\_\_\_ \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Varies with seasonal needs
- ☐ Includes fixed assets.
- ☐ Is the amount of current assets required to meet a firm's long-term minimum needs.
- ☐ Includes accounts payable

17. 14. ईबीआयटी \_\_\_ आहे \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Operating Profit
- ☐ Gross Profit
- ☐ Net Profit
- ☐ Sales Cost

18. 15. जर 100 युनिट्सची एकूण किंमत 5000 रुपये असेल आणि १०१ युनिट्सची किंमत 5030 रुपये असेल तर एकूण खर्चात झालेली 30 रुपयांची वाढ ही \_\_\_ आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Marginal cost
- ☐ Prime cost
- ☐ All variable overheads
- ☐ Fixed cost

19. 16. रोख बजेटमध्ये\_\_ समाविष्ट नाही. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Sale proceeds of Asset
- ☐ Depreciation
- ☐ Payment of Dividend
- ☐ Receipt of Commission

20. 17. रोख बजेट हा\_\_ चा सारांश आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Incomes and Expense
- ☐ Receipts and Payment
- ☐ Assets and Liabilities
- ☐ Profits and Losses

21. 18. \_\_ उत्पन्न आणि देयकाचा अंदाज दर्शवितो. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Directors report
- ☐ Cash budget
- ☐ Auditors report
- ☐ Profit and Loss account

22. 19. दैनंदिन रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी ठेवलेली रक्कम \_\_ आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Speculative motive
- ☐ Precautionary motive
- ☐ Transaction motive
- ☐ Compensating motive

23. 20. खालील पैकी कोणती करंट असेट्स आहे? \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Bank Overdraft
- ☐ Receivables
- ☐ Outstanding Expenses
- ☐ Short Term Loan taken

24. 21. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटच्या बाबतीत सर्वात महत्वाचे प्रमाण \_\_\_ हे आहे: \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Current Ratio
- ☐ Liquid Ratio
- ☐ Stock - working Capital Ratio
- ☐ Debt - Equity Ratio

25. 22. गूडविल्ल हे \_\_\_ मालमत्तेचे उदाहरण आहे \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Tangible
- ☐ Intangible
- ☐ Fictitious
- ☐ Current

26. 23. डायरेक्ट कॉस्टिंगला \_\_\_ देखील म्हणतात. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Marginal Costing
- ☐ Break- Even point
- ☐ Indirect Costing
- ☐ Profit and Loss Analysis

27. 24. कापड गिरणीत वापरलेला कापूस हा \_\_\_ याचे उदाहरण आहे. \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Indirect Cost
- ☐ Direct Cost
- ☐ Total Cost
- ☐ Overheads

28. 25. उत्पादन, प्रशासन आणि विक्री आणि वितरण कॉस्टचे वर्गीकरण \_\_\_ कॉस्टवर आधारित आहे \*

2 points

Mark only one oval.

- ☐ Traceability
- ☐ Functions
- ☐ Behaviour
- ☐ Actuals

---

This content is neither created nor endorsed by Google.

Google Forms